



CIN:L65990MH1985PLC038164

Regd. Office : 214, Empire House, Dr. D. N. Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai – 400 001.

Website: www.weizmann.co.in, Email: contact@weizmann.co.in

Tel. Nos :022-22071501 (6 lines) Fax No.: 022-22071514

13th November, 2025

National Stock Exchange of India Limited Listing Department Exchange Plaza, C-1, Block-G, BandraKurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051. Fax No. 26598235/8237 /8347. Symbol: WEIZMANIND	BSE Limited Corporate Relation Department, Listing Department, PhirozeJeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 023. Facsimile No. 22723121/22722037 /2041 Scrip Code: 523011
---	---

Dear Sir/ Madam,

Sub: Submission of Newspaper Advertisement of Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and half year ended 30th September, 2025

In compliance with provisions of Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copy of Newspaper Publication of Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and half year ended 30th September, 2025 published in Financial Express and Mumbai Lakshadeep on 13th November, 2025.

You are requested to take note of the same.

Thanking You.

Yours Sincerely,

For Weizmann Limited

Ami Purohit

Company Secretary

Encl. as above

COMPUCOM

Software Limited

COMPUCOM SOFTWARE LIMITED

CIN:- L72200RJ1995PLC009798

IT: 14-15 EPIP, Sitapura, Jaipur-302022 (Rajasthan) (India)

Tel. 0141-4867353, Email: cs@compucum.co.in,Website: www.compucum.co.in

Statement of Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter and Half Year ended on 30th September 2025

Based on the Recommendations of the Audit Committee, the Board of Directors of the Company at the meeting held on Wednesday, 12th November 2025 at the registered office situated at IT-14-15, EPIP, Sitapura, Jaipur- 302022 (Rajasthan) approved the Un-Audited Standalone and Consolidated Financial results for the quarter and half year ended on 30th September 2025 which have subject to limited review report.

The aforementioned Financial Results, along with the Auditor's Report have been posted on the Company's website at https://compucum.co.in/mdocs-posts/outcome-of-board-meeting_12-11-2025/ and can be accessed by scanning the Quick Response Code (QR Code) provided below:



For and on behalf of the Board of Compucum Software Limited

Sd/-

Suresndra Kumar Surana
Managing Director (DIN: 00340866)Place : Jaipur
Date : November 12, 2025

Note : The above information is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015.



CIN:L65990MH1985PLC038164

Regd. Office : 214, Empire House, Dr. D. N. Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400 001.


Website: www.weizmann.co.in, Email: contact@weizmann.co.in

Tel. Nos :022-22071501 (6 lines) Fax No.: 022-22071514

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

The Board of Directors of the Company, at the meeting held on 12th November, 2025 approved the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and half year ended 30th September, 2025.


The results along with the Auditor's Report have been posted on the website of the Company <https://weizmann.co.in/financial-results.html> and can be accessed by scanning the QR Code.



For Weizmann Limited
SD/-
Neelkamal V Siraj
Vice Chairman and Managing Director
DIN: 00021986

Place: Mumbai
Date: 12th November, 2025

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015




Powered by

INFRA.MARKET

SHALIMAR PAINTS LIMITED

CIN : L24222HR1902PLC065611, Regd. Office: Stainless Centre, 4th Floor, Plot No. 50, Sector 32 Gurugram -122001, Haryana

Email: askus@shalimarpaints.com, Toll Free: 1800-103-6509, Website: www.shalimarpaints.com



SHALIMAR PAINTS

SINCE 1902

REGULATION 47 (1)(b) OF SEBI (LODR) REGULATIONS, 2015

EXTRACTS OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.09.2025

Sl. No.

Particulars

Standalone

Quarter Ended

Year Ended

30.09.2025

30.06.2025

30.09.2024

31.03.2025

Unaudited

Unaudited

Unaudited

Audited

Consolidated

Quarter Ended

Year Ended

30.09.2025

30.06.2025

30.09.2024

31.03.2025

Unaudited

Unaudited

Unaudited

Audited

1

Total Income from Operations

132.11

153.46

144.74

599.06

133.81

154.56

144.74

599.81

2

EBITDA#

(6.00)

(7.54)

(12.82)

(56.67)

(6.26)

(7.63)

(12.83)

(57.68)

3

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)

(13.87)

(16.66)

(19.60)

(80.11)

(14.14)

(16.77)

(19.62)

(81.17)

4

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)

(13.87)

(16.66)

(19.60)

(80.11)

(14.14)

(16.77)

(19.62)

(81.17)

5

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)

(13.87)

(16.66)

(19.60)

(80.11)

(14.14)

(16.77)

(19.62)

(81.17)

6

Total Comprehensive Income for the period [Comprising Profits / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]

(13.66)

(16.49)

(19.35)

(78.47)

(13.93)

(16.60)

(19.37)

(79.53)

7

Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 2/- each)

16.74

16.74

16.74

16.74

16.74

16.74

16.74

16.74

8

Other Equity

9

Earnings Per Share (Face Value of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)-

Basic

(1.66)

(1.99)

(2.34)

(9.57)

(1.69)

(2.00)

(2.34)

(9.70)

Diluted*

(1.66)

(1.99)

(2.34)

(9.57)

(1.69)

(2.00)

(2.34)

(9.70)

* Anti-dilutive

#EBITDA= Earning before Interest, Tax and Depreciation & Amortisation

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended September 30, 2025, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results for the quarter ended September 30, 2025, is available on the website of Stock Exchanges at (www.bseindia.com / www.nseindia.com) as well as on the Company's Website at (www.shalimarpaints.com).

2. The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 12, 2025. Limited Review of these results in accordance with Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditors.

For and on behalf of the Board


Kuldip Raina


Managing Director & CEO

DIN: 10956069

Place: Mumbai

Date: 12.11.2025



		HEXA TRADEX LIMITED												
		CIN - L51101UP2010PLC042382												
		Regd. Office: A-1, UPSIDC Indl. Area, Nandgaon Road, Kosi Kalan, Distt. Mathura (U.P.)-281403												
		Corp. Office: Jindal Centre,12, Bhikaji Cama Place, New Delhi- 110066												
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025														
(₹ Lakhs)														
S. No.	Particulars	Standalone						Consolidated						
		Quarter Ended			Half year ended			Year ended	Quarter Ended			Half year ended		Year ended
		30.09.2025 Unaudited	30.06.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.03.2025 Audited		30.09.2025 Unaudited	30.06.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	
1.	Total income from operations	0.39	0.05	0.99	0.44	0.99	677.25	310.88	0.05	306.05	310.93	306.05	1,245.50	
2.	Net profit/(loss) before tax	(97.37)	(91.82)	(102.20)	(189.19)	(190.09)	292.53	(39.07)	(16.34)	111.63	(333.89)	(179.79)	1,104.91	
3.	Net profit/(loss) after tax	(83.84)	(79.70)	(77.85)	(163.54)	(144.70)	187.87	(88.74)	(16.10)	(4,556.61)	(104.84)	(4,743.89)	(2,494.71)	
4.	Total comprehensive income for the period /year [Comprising profit/(loss) for the period/year (after tax) and other comprehensive income (after tax)]	16,188.36	(2,312.64)	58,436.90	13,875.72	114,330.04	83,874.57	20,253.90	13,147.37	49,255.74	33,401.27	121,525.20	64,665.92	
5.	Paid up Equity share capital	1,104.91	1,104.91	1,104.91	1,104.91	1,104.91	1,104.91	1,104.91	1,104.91	1,104.91	1,104.91	1,104.91	1,104.91	
6.	Other equity						374,016.17						446,767.60	
7.	Earnings per share (of ₹ 2/- each)*(not annualized)													
	(1) Basic (₹)	(0.15)*	(0.14)*	(0.14)*	(0.29)*	(0.26)*	0.34	(0.16)*	(0.03)*	(8.25)*	(0.19)*	(8.59)*	(4.52)*	
	(2) Diluted (₹)	(0.15)*	(0.14)*	(0.14)*	(0.29)*	(0.26)*	0.34	(0.16)*	(0.03)*	(8.25)*	(0.19)*	(8.59)*	(4.52)*	
Note:														
1. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated financial results for the quarter and half year ended on 30th September 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated results for the quarter and half year ended on 30th September 2025 are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com/ www.bseindia.com) and on the Company's website (www.hexatradex.com).														
<div><div></div><div>Scan QR Code to view Results</div></div>														
<div><div>On behalf of Board</div><div>For Hexa Tradex Limited</div><div>SD/</div><div>Ravinder Nath Leekha</div><div>Chairperson</div><div>DIN : 00888433</div></div>														
<div><div>Place: New Delhi</div><div>Date: November 12, 2025</div></div>														

परभणीत सातही पालिकांच्या आखाड्यात बैठकांचे सत्र आणि चर्चेचे गुर्हापळ

परभणी, दि. १२ : परभणी जिल्ह्यातील सातही नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात आज सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली खरी परंतु, सातही पालिकांच्या राजकीय आखाड्यात युती व आघाडीबाबत बैठकांचे सत्र अनू पक्षांतर्गत इच्छुकांबरोबर मुलाखतीच्या कार्यक्रमांसह चर्चेचे गुर्हळ सुरुच आहे. त्यामुळेच सातही पालिकेत जागा वाटपासह उमेदवार निवडीबाबत संभ्रमावरथा कायम आहे.

नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम

आयोगाने जाहीर केला. पाठोपाठ आदर्श आचारसंहितासुध्दा लागू झाली. त्याबरोबरच या जिल्ह्यातील सातही नगरपालिकांतर्गत मातब्बर नेतेमंडळींसह प्रमुख राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार तसेच हीसे-नवसे-गवसे सुध्दा अक्षरशः अंग झटकून आपआपल्या कार्यक्षेत्रात कामाला लागले.

त्याचा परिणाम त्या त्या पालिकांच्या कार्यक्षेत्रात राजकीय वातावरण अक्षरशः पेटले. सत्तारूढ व विरोधी पक्षातील म्हणजे महायुती व महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी या निवडणुकांचे महत्त्व ओळखून व इच्छुकांची भाऊजर्दी ओळखून युती व आघाडीबाबत सावध भूमिका

घेतली. विशेषतः स्वबळाचा नारा देवेवेली मित्र पक्षाबरोबर निश्चितच योग्य ठिकाणी सम्मानजनक जागा वाटपसुध्दा करू, अशी दुहेरी निती अवलंबविली. त्यामुळेच त्या त्या पालिकांच्या कार्यक्षेत्रात युती व आघाडीतील ऐक्या बाबत कमालीची संभ्रम त्वरथा निर्माण झाली.



CIN:L65990MH1985PLC038164

Regd. Office : 214, Empire House, Dr. D. N. Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai – 400 001.
Website: www.weizmann.co.in, Email: contact@weizmann.co.in
Tel. Nos :022-22071501 (6 lines) Fax No.: 022-22071514

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED)
FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

The Board of Directors of the Company, at the meeting held on 12th November, 2025 approved the Un-Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and half year ended 30th September, 2025.

The results along with the Auditor's Report have been posted on the website of the Company <https://weizmann.co.in/financial-results.html> and can be accessed by scanning the QR Code.



For Weizmann Limited
SD/-
Neelkamal V Siraj
Vice Chairman and Managing Director
DIN: 00021986

Place: Mumbai
Date: 12th November, 2025

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015



KARMA ENERGY LIMITED

CIN L31101MH2007PLC168823

Regd. Off. Empire House, 214, Dr. D. N. Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai – 400 001
Email : karmaenergy@weizmann.co.in; Website : www.karmaenergy.co

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025



The Board of Directors of the Company, at their meeting held on November 12, 2025 approved the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2025. The results, along with the Limited Review Report of the Auditors have been posted on the Company's website at <https://www.karmaenergy.co> and can be accessed by scanning the QR code.

By Order of the Board
For KARMA ENERGY LIMITED
Sd/-
Chetan D. Mehra
Managing Director (DIN:00022021)

Place : Mumbai
Date : 12th November, 2025

Note : The above intimation is in accordance with Regulation 33 read with regulation 47 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015

FINE - LINE CIRCUITS LIMITED						
AEROSPACE - DEFENCE - SEMICONDUCTOR - PCB COMPANY.						
REGD.OFFICE : 145 SDF - V, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI - 400 096.						
CIN No. : L72900MH1989PLC13521 Email : fineline@fineline.co.in						
Phone No. : 022 2829 0244/245, Fax No. : 022 2829 2554, Website : www.finelineindia.com						
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2025						
Rs. In Lakhs						
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year ended
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	31.03.2025
		(Reviewed)		(Reviewed)		(Audited)
1)	Total Income from operations (Net)	965.38	725.16	695.03	1690.54	1400.06
2)	Net Profit/(Loss) from Ordinary Activities before Tax	7.53	6.47	4.57	14.01	12.17
3)	Net Profit/(Loss) from Ordinary Activities after Tax	6.92	6.24	4.04	13.15	10.98
4)	Total Comprehensive Income after Tax	8.92	8.24	4.04	17.16	10.98
5)	Paid up equity share capital- (Face value of ₹/10/- each)	482.65	482.65	482.65	482.65	482.65
6)	Other Equity Excluding Revaluation Reserves	-	-	-	-	-
7)	Earnings Per Share (EPS) (before & after extraordinary items) (of ₹/ 10/- each -Not annualised)					399.40
	(a) Basic & Diluted	0.14	0.13	0.08	0.27	0.23
0.41						
Notes:						
1) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended.						
2) The above is an extract of the Detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015 and the full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website bseindia.com and on the website of the Company at www.finelineindia.com						
By Order of the Board Sd/- ABHAY B. DOSHI DIN : 00040644 Managing Director						
Place : Mumbai Date : 12th November, 2025						

परिशिष्ट-४ (नियम ८(१))
तारीख सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

DCB BANK

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिस्कुटीटाइमेशन अँड रिस्कन्ट्रोल्स ऑफ फिनायन्शियल असेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिस्कुटीटी इंटररेस्ट अँड २००२ (५४/२००२) अंतर्गत डीसीबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्कुटीटी इंटररेस्ट (एनफोर्समेंट) रकम, २००२ च्या नियम ३ सहाय्यात कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत सदर सूचना प्राप्त नारखेपासून ६० दिवसांच्या आत मागणी सूचनेत मुदत रकम जमा करण्याकरिता कर्जदार (कर्जदार व सह-कर्जदार व जामिनदार) यांना मागणी सूचना विवरीत केली होती.

सदर कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत मुदत केलेली रक्कम भरण्यास अमार्थ ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कागदाच्या कलम १३ चे उपकलम (य) सहाय्यात सिस्कुटीटी इंटररेस्ट (एनफोर्समेंट) रकम, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा वास्तविक ताबा खाली नमूद केलेल्या तारखांना घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, (स्थावर मालमत्तेचे तपशिल) सदर मालमत्तेस कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी डीसीबी बँक लिमिटेडकडे नमूद रकम जमा करावी.

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कागदाच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

क्र.	वास्तविक ताबा दिनांक - १० नोव्हेंबर, २०२५
१)	मागणी सूचना दिनांक ०९.०५.२०२४
कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव	श्री. नमिकुमार गिम्सकुमार आचरा व श्रीमती मनिषा खिलानी
कर्ज खाते क्र.	DRHLVAS00584810
एकूण यवकाशकीची रक्कम	दिनांक ०९ मे, २०२४ रोजी पॅमेंट/वसुली होईपर्यंत पुढील व्याजासह देय रकम रु.३१,२३,३५५/- (रुपये एकतीस लाख तेवीस हजार तिसरो पंचाशणव फक्त).

स्थावर मालमत्तेचे वर्णन
प्लॉट क्र.१०२, १वा मजला, ए ब्लॉक, क्षेत्रफळ ४२.७९ चौ.मी. कॉर्पोरेट क्षेत्र, टी वॉलेज अँडहेन्स फेज १ को-ऑरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात झाला, जमीन गट क्र.१२, हिस्सा क्र.१, क्षेत्रफळ एएच-४०आर-०पी, एकूण क्षेत्रफळ १एच-३१आर-१पी+०एच-०६आर-८पी प्लॉट खारवा, गाव सोनवली, तालुका अंबदासवा, जिह्वा ठाणे, नोंदणी जिह्वा ठाणे आणि नोंदणी उप-जिल्हा उमहासनागर, कुठ्यावत बदनापूर नगरपालिकेच्या मर्यादित असलेल्या मालमत्तेच्या जागेचे सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता).

दिनांक: १३.११.२०२५
टिकाप: ठाणे
सदर नोटीसमध्ये नमूद केलेल्या सर्व मजकुराबाबत अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

सही/-
प्राधिकृत अधिकारी
डीसीबी बँक लिमिटेड

निवे ऑर्डनन्स अँड मेरीटाइम लिमिटेड

(पूर्वीची अंशुनी कमर्शियल लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : २०२, सी ब्लॉक, विंध्यनगर, सागर नगर कॉम्प्लेक्स, ३, बी. नगर, कोल, एम. सी. रोड, अंबेरी (पूर्व), चे. बी. नगर, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०० ०५९.
दूर. क्र. : ०१२-६२०४९९९९ ई-मेल अड्रेस : anshunicommercialtd@gmail.com वेबसाइट : www.anshuni.in

दि. ३०.०९.२०२५ रोजी संपलेली निमाही व सहामाहीकरिताच्या (स्थावी व एकत्रित) अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	वर्णन	स्थायी				एकत्रित			
		निमाहीअंशे	सहामाहीअंशे	वर्धअंशे	निमाहीअंशे	सहामाहीअंशे	वर्धअंशे	निमाहीअंशे	सहामाहीअंशे
		३०.०९.२०२५ (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२५ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२४ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२५ (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२५ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२४ (अलेखापरीक्षित)
१	परिचालनार्थ एकूण उध्म	७८.२४	१११.३९	५५.१७	१८८.६३	७१.२४	११४.४०	५५.५८	११५.५८
२	कालवधीकरिता निव्वळ नका/(नोटा) (अन्य, अनावदायक व/वा अतिविलेख बाबींप्रति)	(५६.५२)	१८.०५	४२.१८	(३८.८७)	३८.१४	११.०९	(२६.४२)	३४.२६
३	करपण्या कालवधीकरिता निव्वळ नका/(नोटा) (अन्यदायक व/वा अतिविलेख बाबींप्रति)	(५६.५२)	१८.०५	४२.१८	(३८.८७)	३८.१४	११.०९	(२६.४२)	३४.२६
४	करपण्या कालवधीकरिता निव्वळ नका/(नोटा) (अन्यदायक व/वा अतिविलेख बाबींप्रति)	(४२.४०)	७.९३	३०.४९	(३४.९९)	२६.४२	११.३०	(२२.४२)	(७.६८)
५	कालवधीकरिता एकूण सर्वसाधारणक उध्म (कालवधीकरिता (करपण्या) नका/(नोटा) व अन्य सर्वसाधारणक उध्म (करपण्या) बाबीं समाविष्ट)	(४२.४०)	७.९३	३०.४९	(३४.९९)	२६.४२	११.३०	(२२.४२)	(७.६८)
६	समान भांडवल	१५३.१४	१५३.१४	१२०.००	१५३.१४	१५३.१४	१५३.१४	१२०.००	१५३.१४
७	राखीव (पुनर्मुल्यांकन राखीव वाटझटा) वर वर्षाव्या लेखापरीक्षित तारखेद्वारेचे दृष्टीवस्तुसार					१२३.१४			
८	प्रतिशेअ उध्म (अनेकी रु. १०/-) (अर्थात व खंडित परिचालनकरिता)	(१.७७)	०.५२	२.५४	(२.२५)	२.२०	०.९०	(१४.६८)	(०.५२)
९. नुसतपू		(१.७७)	०.५२	२.५४	(२.२५)	२.२०	०.९०	(१४.६८)	(०.५२)
१०. सीमिपू		(१.७७)	०.५२	२.५४	(२.२५)	२.२०	०.९०	(१४.६८)	(०.५२)

टीपा :

- ३०.०९.२०२५ रोजी संपलेली निमाही व सहामाहीकरिताच्या वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण सविनीधरी पुराव्यावरून करण्यात आले असून संचालक मंडळद्वारे त्यांच्या मंडळावर, दि. ११.११.२०२५ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
- वरील वसुली व/वा सेबी (सुविधेबद्ध अधिकाऱ्या व निवेधक आयागारका) नियम, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत रकम एकत्रितपणे ठेवून ठेवण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२५ रोजी संपलेली निमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित (स्थावी व एकत्रित) वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्राप्ताच्या सारांश आहे. दि. ३०.०९.२०२५ रोजी संपलेली निमाही व सहामाहीकरिताच्या अलेखापरीक्षित (स्थावी व एकत्रित) वित्तीय निष्कर्षांचे मंजूर प्राप्त रकम एकत्रितपणे ठेवण्यात आली www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.anshuni.in वर उपलब्ध आहे किंवा संपूर्ण कोड स्वतः कानून ने प्राप्त करून घेऊ येऊ शकते.



संचालक मंडळावरिता व त्यांच्या वतीने निवे ऑर्डनन्स अँड मेरीटाइम लिमिटेड (पूर्वीची अंशुनी कमर्शियल लिमिटेड म्हणून ज्ञात)
सही/-
यशोद पन्वार
एक्सेक्यूटिव्ह संचालक
टीआयएन : ०९७०२०३३

टिकाप : मुंबई
दिनांक : ११.११.२०२५

PRE-OFFER ADVERTISEMENT AND CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT AND THE LETTER OF OFFER UNDER REGULATION 18(7) IN TERMS OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011

RISHAB SPECIAL YARNS LIMITED

Corporate Identification Number: L17114MH1987PLC451094;
Registered Office: 303, Tower A, Peninsula Business Park, G.K. Marg, Lower Parel, Mumbai, Delisle Road, Mumbai - 400013, Maharashtra, India;
Contact Number: +91-86575-30413/ +91-022-44505596; Email Address: compliance.rsy@gmail.com; Website: www.rishabspecial.in;

THIS PRE-OFFER ADVERTISEMENT CUM CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT AND THE LETTER OF OFFER IS ISSUED BY SWARAJ SHARES AND SECURITIES PRIVATE LIMITED, THE MANAGER TO THE OFFER, ON BEHALF OF MR. VATSAL AGARWAL (ACQUIRER 1), M/S NEXTERA GLOBAL PRIVATE LIMITED (ACQUIRER 2), ALONG WITH THE PERSON ACTING IN CONCERT, MS. MANAVIKA RISHIRAJ AGARWAL (PAC), FOR ACQUISITION OF UP TO 9,25,782 OFFER SHARES, REPRESENTING 26.00% OF THE VOTING SHARE CAPITAL OF RISHAB SPECIAL YARNS LIMITED, AT AN OFFER PRICE OF ₹13.00/- PER OFFER SHARE (INCLUDING INTEREST AT 10.00% PER ANNUM FROM THE FINANCIAL YEAR 2022-2023 PURSUANT TO AN OPEN OFFER TRIGGERED DUE TO THE INDIRECT ACQUISITION OF CONTROL OVER THE TARGET COMPANY UNDER UNDERLYING TRANSACTION 2), PAYABLE IN CASH, TO THE PUBLIC SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY, IN ACCORDANCE WITH THE PROVISIONS OF REGULATION 18 (7) OF SEBI (SAST) REGULATIONS ('PRE-OFFER CUM CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT ADVERTISEMENT AND THE LETTER OF OFFER').

This Pre-Offer cum corrigendum to the Detailed Public Statement Advertisement and the Letter of Offer, is to be read in conjunction with the: (a) Public Announcement dated Tuesday, October 29, 2024 ('Public Announcement'), (b) Detailed Public Statement dated Monday, November 04, 2024, in connection with this Offer, published on behalf of the Acquirers on Tuesday, November 05, 2024, in Financial Express (English daily) [All Editions], Jansatta (Hindi daily) [All Editions], Mumbai Loksadeep (Marathi Daily) [Mumbai Edition], and Jagruk Times (Hindi daily) [Jaipur Edition] ('Newspapers') ('Detailed Public Statement'), (c) Draft Letter of Offer dated Tuesday, November 12, 2024 filed and submitted with SEBI pursuant to the provisions of Regulation 16 (1) of the SEBI (SAST) Regulations ('Draft Letter of Offer'), (d) Letter of Offer dated Monday, November 03, 2025, along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement ('Letter of Offer'), (e) Recommendations of the Independent Directors of the Target Company which were approved on Tuesday, November 11, 2025, published in the Newspapers on Wednesday, November 12, 2025 ('Recommendations of the Independent Directors of the Target Company') (Public Announcement, Detailed Public Statement, Draft Letter of Offer, Letter of Offer, Recommendations of the Independent Directors, and this Pre-Offer Advertisement cum Corrigendum to the Detailed Public Statement of the Target Company and the Letter of Offer, are hereinafter collectively referred to as 'Offer Documents') issued by the Manager on behalf of the Acquirers.

Public Shareholders of the Target Company are requested to kindly note the following:

For capitalized terms used hereinafter, please refer to the Paragraph 1 titled as 'Definitions and Abbreviations' on page 8 of the Letter of Offer.

A. Offer Price

The Offer is being made at a price of ₹13.00/- per Offer, payable in cash.
There has been no revision in the Offer Price.

The Offer Price of ₹13.00/- per Offer Share has been calculated considering the interest factor at the rate of 10.00% per annum from the Financial Year 2022-2023, in accordance with the provisions of Regulation 18(1A) of the SEBI (SAST) Regulations, as an open offer had been triggered due to the indirect acquisition of control over the Target Company under Underlying Transaction 2. In pursuance of which a public announcement should have had been made on Friday, March 24, 2023.

B. Recommendations of the Committee of Independent Directors ('IDC')

A Committee of Independent Directors of the Target Company comprising of Mr. Desh Deepak as the Chairperson of the IDC and Mr. Goutam Kumar Bhakat, member of IDC approved their recommendation on the Offer on Tuesday, November 11, 2025, published in the Newspapers on Wednesday, November 12, 2025. The IDC Members are of the opinion that the Offer Price to the Public Shareholders of the Target Company is fair and reasonable and is in line with SEBI (SAST) Regulations. Public Shareholders may, therefore, independently evaluate the offer and take an informed decision.

C. Other details with respect to Offer

- This Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI (SAST) Regulations. There has been no competitive bid to the Offer.
- The Letter of Offer has been dispatched to the Public Shareholders of the Target Company whose names appear on the register of members as on the Thursday, October 30, 2025, being the Identified Date:
 - On Thursday, November 06, 2025, through electronic mode to all the Public Shareholders whose e-mail addresses had been registered with the Depositories/Target Company.
 - On Friday, November 07, 2025, through courier to those Public Shareholders who have not registered their e-mail addresses with the Depositories/Target Company.
- The Draft Letter of Offer dated Tuesday, November 12, 2024, was filed and submitted with SEBI pursuant to the provisions of Regulation 16 (1) of the SEBI (SAST) Regulations, for its Observations. In pursuance of which all the observations received from SEBI vide letter bearing reference number SEBI/HO/CFD/DCR/RAC-1/PI/OW/2025/27496/11 dated Tuesday, October 29, 2025, read SEBI Observation letter with SEBI/HO/CFD/DCR/RAC-1/PI/OW/2025/27665/1 dated Thursday, October 30, 2025, incorporated in the Letter of Offer.

4. Except as stated hereinafter, there have been no material changes in relation to the Offer, other than those already disclosed in the Letter of Offer.

4.1 Public Shareholders of the Target Company are requested to take note of the change in address of Manager to the Offer, which is now as follows:
New Address: 505/506, 5th Floor, 93 Palladian Building, Next to Andheri Rambaug CHSL, Mahakali Caves Road Nr. Gunrunak School, Andheri East, Mumbai - 400093, Maharashtra, India.

The said change shall be deemed to replace and be read globally throughout the Letter of Offer and all related documents, wherever the earlier address of the Manager to the Offer appears.

5. Please note that a copy of the Letter of Offer is also available and accessible on the websites of SEBI at www.sebi.gov.in, the Target Company at www.rishabspecial.in, the Registrar to the Offer at www.purushasham.com, the Manager to the Offer at www.swarajshares.com, and BSE Limited at www.bseindia.com, from which the Public Shareholders can download/print the same.

D. Instructions for Public Shareholders

- In case of Equity Shares are held in the Dematerialized Form: The Public Shareholders who are holding Equity Shares in electronic/dematerialized form and who desire to tender their Equity Shares in this Offer shall approach their respective Selling Broker indicating to their Selling Broker the details of Equity Shares that such Public Shareholder intends to tender in this Offer. Public Shareholders should tender their Equity Shares before market hours close on the last day of the Tendering Period. For further information, kindly refer to Paragraph 8.14, titled as 'Procedure for tendering the Equity Shares held in dematerialized form' on page 48 of the Letter of Offer.
- In case of Equity Shares are held in Physical Form: As per the provisions of Regulation 40(1) of the SEBI (LODR) Regulations and SEBI's press release dated